# HI-KLASS TRADING & INVESTMENT LTD.

Regd. Off. :24, Veer Nariman Road, Rehman Building, 2<sup>nd</sup> Floor, Office No.15, Fort, Mumbai – 400 001. Tel.: 2287 4084, 2287 4085 \* Email : st.jain999@gmail.com CIN-L51900MH1992PLCO66262

February 13, 2023

То

Bombay Stock Exchange Limited Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Kala Ghoda, Fort, Mumbai-400001

Scrip Code in BSE: 542332

Sub: Submission of Newspaper publications

Dear Sir/Madam,

In terms of Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 we submit herewith please copies of the newspaper notice as published in the Active Times (English Language) and Mumbai Lakhsadeep (Regional language, Marathi) on 11th November, 2023, respectively, with respect to the unaudited Standalone Financial Results of the Company for the quarter and nine months ended December 31, 2022 and the same is also being available on the website of the Company, at www.hiklass.co.in

You are requested to kindly take note of this information.

Thanking You,

Yours faithfully,

For Hi-Klass Trading & Investment Ltd



Encl : as above

# **ACTIVE TIMES**

		1219MH <sup>·</sup>	1985PLC265	766										NOTICE OF LOSS OF SHARES
Re	gd. Office: Room No. 18, Kailash Darshan, H Corporate Office: 504, B wing, Statesman Website: www.greencommercia	n House,	148 Barakh	amba Roa	d New Dell	ni 110001 D	0086 IN L IN							HINDUSTAN UNILEVER LIMITED (FORMERLY HINDUSTAN LEVER LIMITED)
EXT	RACT OF STANDALONE UN- AUDITED FINAN					D 31 <sup>डा</sup> DECEI	/IBER 2022 In Lakhs)		prporate office:	Cerebrum	IT Park B2 Build	ding 5th floor, 🕯	(alyani Nagar,	REGD. OFF. HINDUSTAN UNILEVER LIMITED, UNILEVER HOUSE, B D SAWANT MARG, CHAKALA, ANDHERI (EAST) , MUMBAI - 400 099
SI. No.	Particulars	-	Current/ Quarter Year ending 31.12.2022	endin g (9 mon	to dates ig figures iths ended 12.2022	Corres 3 month the prev	ponding s ended in rious year 2.2021	Soc. Mumb	Mula Road, Ne ai Branch Offic	ar Kamal N :e : 7th Floc	layan Bajaj Garo or, Sumer Plaza,	len, Wakdewad Unit No. 702, M	Kohinoor Estate Hsg. i, Pune - 411003 Iarol Maroshi Rd, arashtra 400059, INDIA	Notice is hereby given that the following share certificates have been reported as lost/misplaced and the Company intends to issue duplicate certificates in lieu thereof, in due course. Any person who has a valid claim on the said shares should lodge such claim with the Company at its Registered Office within 15 days hereof.
1.	Total Income from Operations		(Unaudited 10.1	l) (Una	audited) 6017.79	(Una	dited) 625.57	Demand Notice Under Section 13 (2 Assets and Enforcen	*				on of Financial	Name[s] of holder[s]         Folio No.         No. of Shares         Certificate         Distinctive Number[s]           1.         Shridhar Iyer         UII 2052900         1167, face         5550000
2.	Net Profit / (Loss) for the period (before Exceptional and/or Extraordinary items)	ore Tax,	1.5	_	104.07		(23.56)	Undersigned being the Authorized officer of M/s Bajaj H Co-Borrower(s) who have failed to discharge their liability i.e. of	Housing Financ	e Limited,	hereby gives th	e following not		2. Mangalambal Eswar HLL3052800 value Rs. 1/- 5369000 2200879692 to 220088085
3.	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary iten		1.5	7	104.07	7	(23.56)	there-on for Home loan(s)/Loan(s) against Property advance become Non Performing Assets. (N.P.A's). Accordingly, noti-	ed to them by Ba	ajaj Housing	g Finance Limited	and as a conse	quence the loan(s) have	Date : 11.02.2023 Place: Mumbai
4.	Net Profit / (Loss) for the period after tax Exceptional and/or Extraordinary items)		1.1	6	77.00	p	(23.59)	Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2 returned un-served/undelivered, as such the Borrower(s)/Co	2002 and rules th	nere-to, on th	heir last known a	ddresses, howe	ver the same have been	(PROPOSED) EKNATH DHAM CO-OP.
5.	Total Comprehensive Income for the p [Comprising Profit / (Loss) for the period		1.1	6	77.00	0	(23.59)	their outstanding dues under the loan facilities availed by them	n from time to tim	э.	ddress of the			HOUSING SOC. LTD.
6.	tax) and Other Comprehensive Income (afte Equity Share Capital (Face Value Rs 10- eac	er tax)]	864.9	10	864.90	0	304.90	Name of the Borrower(s) / Guarantor(s (LAN No, Name of Branch)	)	M	Mortgaged Im t / Property to	movable	Demand Notice Date and Amount	Add :- Village Dativali, Diva (East), Tal. & Dist. Thane REGISTAR OF HOUSING SOCIETY PUBLIC NOTICE
7.	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of			-		-	-	Branch: MUMBAI, Loan Nos. 405HSLEH401778 and 4051 Borrower's: / Co – borrower's: 1. SAMPSON ABRAHA			at piece and pa Itural Property de			Notice is hereby given that the above society has
3.	previous year Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operation 1. Basic: 2. Diluted:	ons) -	0.01		0.890		(0.774) (0.774)	(Borrower), At R NO 1713/14 KL CLOLNY, GANDHI I THANE, MAHARASHTRA-400603 ALSO AT : FLAT NO 1005 10TH FLOOR WING C KA LODHA UPPER THANE MANKOLI, BHIWANDI F	NAGAR, KOPF SA, TREETOR	NO 100 TREET	005 10TH FLOO TORS LODHA OLI, BHIWAND RASHTRA-4213	r wing C Kas Upper than I road than	SA (Rupees Forty NE Three Lac	applied to this office for declaration of Society under mof Section 10 (1). The next hearing is kept on - <b>27/02/202</b> at <b>12:00 p.m.</b>
ot	es:					· 1		MAHARASHTRA-421302 2. NAMITA FERNANDES, (Co-Borrower)			1001110-4210	52	Hundred Seventy Three Only)	M/s. Om Saibaba Developers and those who hav
	The above is an extract of the detailed fo exchange under Regulation 33 of the SEBI ( The full format of the guarterly & year to da	l (Listing	and Other D	Disclosure	Requiremer	nts) Regulat	ions, 2015.	At R NO 1713/14 KL CLOLNY, GANDHI NAGAR, MAHARASHTRA-400603	KOPRI THANF	<u>,</u>			,	interest in the said property may submit their say at th
	(www.msei.in) and the company's website The impact on net profit / loss, total comp	e (www.	greencomm	nercial.in )			- -	Branch: PUNE, Loan Nos. 402HFW0101405079 & 402HSI	L0101317665		at piece and pa			time of hearing in the venue mention below. Failure t submit any say, it shall be presumed that nobody ha
	change(s) in accounting policies shall be di The financial results have been prepared	d in acc	ordance wit	th Indian	Accounting			Borrower's: / Co – borrower's: 1. SHRADDHA DEEPAK TEKAWADE, (Borrower)		FLAT	Itural Property de: NO 102 1S		Rs. 26,27,988/- (Rupees Twenty	any objection and further action will no take.
	prescribed under section 133 of the Com terms of Regulation 33 of the SEBI (Listing C	Obligati						At FLAT NO 102, 1st FLOOR PUSHAKRAJ, WING B SURVI NO. 5115, 5113, KONDHWABU, PUNE, MAHARASHTRA		1.001%	AKRAJ, WING N A NO 5115 51		Seven Thousand	Description of the property -
	amended) and SEBI circular dated 05th July The above results have been reviewed and n and subsequently approved by the Board	recomm								KOND	HWABU-411048		Eighty Eight Only)	Mouje - Dativali, Tal. & Dist-Thane
	results have been subjected to limited rev opinion.							This step is being taken for substituted service of notice. payments of outstanding along with future interest within	n 60 days from t	he date of p	publication of thi	s notice failing	which (without prejudice	
						For and or Corporation		to any other right remedy available with Bajaj Housing mortgaged property will be initiated as per the provision						Office of District Deputy Registrar,
							Sd/-	Enforcement of Security Interest Act,2002. The parties named above are also advised not to alienate, (	create third par	y interest in	the above menti	oned properties	. On which Bajaj Housing	Co on Conjetion Thene (OFAL)
	e: 10.02.2023					Managin	uj Sharma g Director	Finance Limited has the charge. Date: 11-02-2023,			Fo		sing Finance Limited	Market, Thane (W), Dist - Thane (Kiran Sonawane)
ac	e: Mumbai					DIN:	07154263	Place: Mumbai / Pune				Authori	zed Officer	Tel:-022 25331486. Competent Authority & District Date : 10/02/2023 Dy. Registrar Co.Op. Societies, Thane
_		65990MH	1977PLC357	7307				HI-KLASS TRADII Regd. Off.: Office No 15, 2nd Floor, Plot No 24, Reh	nman Building,	Veer Narima	an, Road, Hutat	ma Chowk, For		DEEMED CONVEYANCE PUBLIC NOTICE
Reg	gd. Office: 409 DEV PLAZA, S.V. ROAD, OPP. F Ph:+91-22 26201233Em	mail: in	fo@dalaistree	etinvestmer		lumbai City I	1H 400058	Tel.: 22874084/22874085, Email: EXTRACT OF STANDALONE FINANCIAL	RESULTS FO	R THE QUA	ARTER ENDED	SIST DECEMB	ER, 2022 are in Lacs)	MEK INDUSTRIAL ESTATE BUILDING 'C' CO-OP. HSG. SOC. LTD.
E	Website:www xtracts of Un-Audited financial results fo				nth ended				3 months ended	months	3 Corresponding 3 months ende	figure for	Year to date Year figure for the ended	Add :- Opp. Mumbra Fire Brigade, Mumbra, Tal. & Dist. Thane-400612
Т	1				Nine	(Rs	. In Lakhs)	Particulars		ended	in the previous year	period	ended	Regd. No. TNA/(TNA)/GNL/(0)/1918/2017 Has applied to this office under section 11 of Maharashtra Ownershi
		Quarter ended	ended	Quarter ended	months ended	months ended			31/12/2022 (Unaudited)	30/09/2022 (Unaudited)			31/12/2021 31/03/2022 (Unaudited) (Audited)	Flats (Regulation of the promotion of Construction, Sale, Management an Transfer) Act, 1963 for declaration of Deemed Conveyance of the followin
я	Particulars	31st Decembe		31st Decembe			Year ended	1. Total Income from Operations 2. Net Profit / (Loss) for the period (before Tax,		1.53	2.60		7.64 21.73	property. The next hearing is kept on - 28/02/2023 at 1.30 p.m.
10.	U	2022 Un-Audite	_	2021 Un-Auditer			31.03.2022 Audited	Exceptional and/or Extraordinary items#)	-2.23	0.09	0.12	-8.79	2.18 0.06	Respondents - 1) M/s. Bava Construction Pvt. Ltd., 2) Me Engineering Works Ltd., 3) Mek Engineering Works Pvt. Ltd., 4) Me
2	Total Revenue from Operations Net Profit / (Loss) for the period (before tax,	72.6		15.16			85.24	3. Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinaryitems#)	-2.23	0.09	0.12	8.79	2.18 0.06	Industrial Estate Building "A" Co. Op. Premises Society Ltd., 5) Me Industrial Estate Building "B" Co. Op. Premises Society Ltd., 6) Me
,	Exceptional and /or Extraordinary items) Net Profit / (Loss) for the period before tax	45.76		8.07			2.40	4. Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items#)	-2.23	0.09	0.12	-8.79	2.18 0.06	Industrial Estate Building "D" Co. Op. Premises Society Ltd. and thos who have interest in the said property may submit their written say at th
1	(after Exceptional and/or Extraordinary items) Net Profit / (Loss) for the period after tax	45.76		8.07			2.40	5. Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after						time of hearing in the office mention at below address. Failure to submany say it shall be presumed that nobody has any objection and further
	(after Exceptional and/or Extraordinary items) Total Comprehensive Income for the period	45.70	6 (21.48)	6.28	4.74	30.29	2.40	tax) and Other Comprehensive Income (after tax)] 6. Equity Share Capital	] -2.23 310.62	0.09 310.62			2.18 0.06 310.62 310.62	action will no take. Description of the property -
	[Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive							<ol> <li>Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year</li> </ol>						Mauje Mumbra, Tal. & Dist. Thane
	Income (after tax)] Paid up Equity Share Capital	41.5	, ,	1			20.58	<ol> <li>8. Earnings Per Share (of Rs. 5/- each) (for continuing and discontinued operations) -</li> </ol>						Old Survey New Survey Hissa Plot Area No. No. No. No.
1	(face value of Rs. 10/- each) Reserves (excluding Revaluation Reserve)	31.5	1 31.51	31.51	31.51	31.51	31.51	<ul> <li>1) Basic:</li> <li>2) Diluted:</li> </ul>	0.00	0.00			0.00 0.00	102-B 102 2-A - 937.52 Sq. Mtr.
	as shown in the Audited Balance Sheet of the previous year	453.58	3 412.04	479.88	453.58	479.88	453.51	The above results were reviewed by the Audit Commi	ittee and there	after taken	n on record by t	<u> </u>		Office of District Deputy Registrar, Co-op Societies, Thane
	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations)		(0.00)				0.70	February, 2023 and also Limited Review Report were of <b>NOTES:</b> a) The above is an extract of the detailed the second seco			•	iled with the S	tock Exchange under	First floor, Gaondevi Vegetable (SEAL) Market, Thane (W), Dist - Thane Sd/-
_	1. Basic 2. Diluted	14.5 14.5				9.61 9.61	0.76 0.76	Regulation 33 of the SEBI ( Listing Obligations and I Financial Results are available on the Company's V	Disclosure Re	quirments)	) Regulations, 2	015. The full f	ormat of the Quarterly	Tel:-022 25331486. Competent Authority & District Dy
	s: The above is an extract of the detailed format of 31.12.2022 filed with the Stock Exchange under Region							(www.bseindia.com)			,	s Trading and	Investment Limited	Date : 10/02/2023 Registrar Co.Op. Societies, Thane
F	Regulations 2015. The full format of the financial result and on the company's website i.e. www.dalalstree	ults are av	ailable on the					Place: Mumbai Date: 10.02.2023					- Sanjay Kumar Jain ector (DIN: 00415316)	DEEMED CONVEYANCE PUBLIC NOTICE
t T P	The un-audited Financial Results for the quarter an ecommended by the Audit Committee and approv	and nine i	month ended											MEK INDUSTRIAL ESTATE BUILDING 'D' CO-OP. HSG. SOC. LTD
I T	neetings held on 10th February, 2023. The un-audited financial results have been prepare down in Indian Accounting Standard 34 -Interim F											IITED		Add :- Opp. Mumbra Fire Brigade, Mumbra, Tal. & Dist. Thane-400612 Regd. No. TNA/(TNA)/GNL/(O)/3011/2020
2	2013 read with Companies (Indian Accounting Standard S4 - Internin F principles generally accepted in India.							Regd Off: - 811 A Wing, Jaswanti Allied Bu Tel.: 022-49729700 Website: www.p		nchandra L	ane Extn., Malac			Has applied to this office under section 11 of Maharashtra Ownershi
· İı 2	n accordance with the requirement under regulation 2015 the Statutory Auditors have performed a Limite							PARSHVA EXTRACT OF THE UNAUDI QUARTER ANAD N	TED STANDAL	ONE FINA	NCIAL RESULT	S FOR THE		Flats (Regulation of the promotion of Construction, Sale, Management an Transfer) Act, 1963 for declaration of Deemed Conveyance of the followin
	nine month ended 31st December, 2022. Earnings per share for the interim period is not and	nnualised		and B-1	ald of 11 *	Deerd of T					Standa		(Rs. in Lakhs)	property. The next hearing is kept on - 28/02/2023 at 1.30 p.m. Respondents - 1) M/s. Nasheman Builders Pvt. Ltd., 2) Mel
			FO			Board of D Investmen		S. Particulars No.		uarter Ende 30-Sep-2022		Nine Months 31-Dec-2022 3		Engineering Works Ltd., 3) Mek Engineering Works Pvt. Ltd., 4) Mel Industrial Estate Building "A" Co. Op. Premises Society Ltd., 5) Mel
Plac	e : Mumbai				h	Murzash Ma			(Unaudited)	(Unaudited)	) (Unaudited)	(Unaudited) (	Unaudited) (Audited)	Industrial Estate Building "B" Co. Op. Premises Society Ltd., 6) Me Industrial Estate Building "C" Co. Op. Premises Society Ltd. and those
	e : Multidan e : 10.02.2023					DIN:	00207311	1         Total income from operations (net)           2         Net Profit/ (Loss) from the period	475.11	396.11	369.53	1301.18	1005.07 1353.65	who have interest in the said property may submit their written say at the time of hearing in the office mention at below address. Failure to subm
								(before Tax, Exceptional and/or Extrordinary Items) 3 Net Profit/ (Loss) for the period before tax	8.10	5.55	8.35	20.69	21.76 30.69	any say it shall be presumed that nobody has any objection and furthe
	FEDBANK FINANCIA Having corporate office at							(after Exceptional and/or Extraordinary Items) 4 Net Profit/(Loss) for the period after tax	8.10	5.55	8.35	20.69	20.77 28.80	action will no take. Description of the property -
ing	, 5th Floor, Unit No.501, 502, 511, 512 East, Mumbai, Mahar	2 Andhe	eri - Kurla F		ıkala, And	lheri		(after Exceptional and/or Extraordinary Items)	5.99	4.11	6.08	15.31	20.77 20.98	Mauje Mumbra, Tal. & Dist. Thane Old Survey New Survey Hissa Plot Area
	Fast Wumbai Wahar	mintra .						5 Total Comprehensive Income for the period					1	

East, Mumbai, Maharshtra - 400093

securities) to Fedbank Financial Services Limited (hereinafter referred to as "Fedfina") and avail the Loan. The said Loan is classified as Non - performing Asset on 05/12/2022 because the Borrowers have failed to repay the Loan amount. In this connection Fedfina had issued a Demand Notice on 30/01/2023 under Section 13(2) of the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 to the addressee. The details are published here as an alternative service under Section 13(2) and Rule 3(1) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002. You are requested to repay the amount mentioned in the Demand Notice and the accompanying interest within 60 days of the publication of this notice. In case of failure to do so, the signatory shall take such appropriate action under Section 13(4) and 14 of the Act on the said property to safe guard the interest of the Fedfina.

Details of Loan Number, Borrowers, Demand Notice sent under Section 13(2), amount requested and details of immovable property are given below

LAN No.	Borrower / Co – Borrower / Mortgagor Names	Demand Notice Date	Amount			
FEDKCSSTL0490934	1. Satish Motiram Shelar (Borrower) 2. Sonali Satish Shelar (Co - Borrower)	30/01/2023	Rs.27,28,226/- (Rupees Twenty Seven Lakhs Twenty Eight Thousand Two Hundred Twenty Six only) as on 04/01/2023			
	Description of Property (Particulars of the Immovable Property mortgaged to Fedfina)					

R.C.C. Building Grampanchayat House No. 140/C, admeasuring about 1440 Sq. Ft. equivalent to 133.82 sq. mtrs. built-up area on Second Floor, Z.P. School, Padgha Road, constructed on land bearing situated lying and being Grampanchayat Khandval, Village Vashere Taluka Bhiwandi Dist Thane, Sub - Registration Taluka Bhiwandi and Registration of District and Division Thane

The said Borrowers are prohibited under Section 13(13) from transferring the asset / property, whether by lease, sale or otherwise without the prior written consent of Fedfina. Any person contravenes the provisions the said act shall be liable for punis nent a specified in the said Act.

DATE: 11.02.2023

FEDBAN

PLACE: Mumbai

# **GSL SECURITIES LIMITED**

CIN : L65990MH1994PLC077417 Regd. Office: 1/25&1/26, 1st Floor, Tardeo Airconditioned Market Society, Tardeo Road, Mumbai 400 034 Tel No:022-23516166 Email:gslsecuritiesItd@gmail.com Website:www.gslsecurities.com

#### EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE PERIOD ENDED 31st December, 2022

							(Rs. in Lacs)
Sr.		(	Quarter ende	d	Nine i	Nonths	Year ended
No.	Particulars	31.12.2022 Unaudited	31.12.2021 Unaudited	30.09.2022 Unaudited	31.12.2022 Unaudited	31.12.2021 Unaudited	31.03.2022 Audited
1	Total Income from Operations	2.01	0.00	6.35	14.42	11.85	22.55
2	OtherIncome	0.00	0.01	0.51	0.51	0.50	0.51
3	Net Profit / (Loss) for the period						
	(before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	-6.67	-7.73	-0.82	-11.09	-10.90	-11.51
4	Net Profit / (Loss) for the period before tax						
	(after Exceptional and/or Extraordinary items)	-6.67	-7.73	-0.82	-11.09	-10.90	-11.51
5	Net Profit / (Loss) for the period after tax						
	(after Exceptional and/or Extraordinary items)	-6.67	-7.73	-0.83	-11.10	-10.90	-11.51
6	Total Comprehensive Income for the period						
	[Comprising Profit / (Loss) for the period (after tax)						
	and Other Comprehensive Income (after tax)]	-10.98	-7.58	725	-15.85	-5.23	-10.96
7	Equity share capital	325.00	325.00	325.00	325.00	325.00	325.00
8	Reserves (excluding Revaluation Reserve as shown						
	in the Balance sheet of previous year)	226.27	247.85	237.25	226.27	247.85	242.12
9	Earnings Per Share (of Rs. 10/- each)						
	(for continuing and discontinued operations)						
	(a) Basic	-0.21	-0.24	-0.03	-0.34	-0.34	-0.35
	(b) Diluted	-0.21	-0.24	-0.03	-0.34	-0.34	-0.35
Th	a above is an extract of the detailed format of Quarterly Lin	udited Finer	naial Degulta	file el sudtle tles	Cteels Evel		Degulatio

The above is an	rextract of the detailed i	ormat of Quarteri	iy onaudited Financial Resul	is med with the Stoci	k Exchanges under	Regulation
33 of the SEBI (	(LODR) Regulations, 20	15. The full form:	at of the of the Unaudited Qu	arterly Financial Res	ults are available on	the Stock

Place : Mumbai Managing Director	Exchange website: www.bseindia.com and on the company website: www.gslsecurities.com	For GSL Securities Ltd. Sd/-	Obligations and Disclosure I at <u>www.comfortcommotrade</u>
Place: Mumbai		S.K. Bagrodia	
	Place : Mumbai	Managing Director	Disco Musical
Date: February 10, 203	Date : 10.02.2023	DIN:00246168	Date: February 10, 2023

Other Comprehensive Income (alter tax)]	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00
Paid up Equity Share Capital						
(Face Value of Rs. 10 each fully paid up)	1004.97	1004.97	329.50	1004.97	329.50	1004.97
Earnings per share (of Rs. 10/- each )						
(for continuing and discontinued operations)-						
- Basic	0.06	0.04	0.02	0.15	0.06	0.21
- Diluted	0.06	0.04	0.02	0.15	0.06	0.21
	Paid up Equity Share Capital (Face Value of Rs. 10 each fully paid up) Earnings per share (of Rs.10/- each ) (for continuing and discontinued operations)- - Basic	Paid up Equity Share Capital (Face Value of Rs. 10 each fully paid up)     1004.97       Earnings per share (of Rs.10/- each ) (for continuing and discontinued operations)-     0.06	Paid up Equity Share Capital (Face Value of Rs. 10 each fully paid up)     1004.97       1004.97     1004.97       Earnings per share (of Rs. 10/- each ) (for continuing and discontinued operations)-     0.06       Basic     0.06	Paid up Equity Share Capital (Face Value of Rs. 10 each fully paid up)     1004.97     1004.97     329.50       Earnings per share (of Rs. 10/- each ) (for continuing and discontinued operations)-     -     0.06     0.04     0.02	Paid up Equity Share Capital (Face Value of Rs. 10 each fully paid up)     1004.97     1004.97     329.50     1004.97       Earnings per share (of Rs. 10 <sup>/</sup> each ) (for continuing and discontinued operations)-     -     0.06     0.04     0.02     0.15	Paid up Equity Share Capital (Face Value of Rs. 10 each fully paid up)     1004.97     1004.97     329.50     1004.97     329.50       Earnings per share (of Rs. 10/- each ) (for continuing and discontinued operations)-     -     0.06     0.04     0.02     0.15     0.06

The above is an extract of the detailed format of Unaudited Financial Results for the quarter and Nine Months ended December 31, 2022 fi with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the website of the Company (www.parshvaenterprises.co.in )and on the website of Stock Exchange where the share of the of the Company are listed at BSE Limited (www.bseindia.com)

The above result for the Quarter ended December 31, 2022 have been reviewed by the Audit Committee and then approved by the Board of Directors of the Company at their respective meetings held on 10th February 2023, and have been approved by the statutory Auditor of the company. For Parshva Enterprises Limited

Place : Mumbai Date : 10.02.2023

Notes

Sd/

1 Total Income 2 Net Profit / (Loss) for the period

AUTHORISED OFFICER

Fedbank Financial Services Ltd

[Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and

### **COMFORT COMMOTRADE LIMITED**

#### CIN: L51311MH2007PLC175688

Registered & Corporate Office Address: A-301, Hetal Arch, S. V. Road, Malad (West), Mumbai-400064; Phone No.: 022-6894-8500/08/09, Fax: 022-2889-2527; Email: <u>ipo-commotrade@comfortsecurities.co.in;</u> Website: www.comfortcommotrade.com

EXTRACT OF THE UN-AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED DECEMBER 31, 2022

_					(Rs. in Lakh	i, except EPS)
	STANDALONE					
	(	Quarter ende	1	Nine Mon	th Ended	Year Ended
	91 10 0000	20.00.2022	91 10 2021	01 10 0000	01 10 0001	01 00 0000

Sd/

Prashant Vora

Managing Director DIN No:-06574912

	Bentleyleye	Quarter ended			Nine Month Ended		Year Ended
Sr.	Particulars	31.12.2022	30.09.2022	31.12.2021	31.12.2022	31.12.2021	31.03.2022
No.			(Un-Audited)		(Un-Au	udited)	(Audited)
1	Total Income	1409.92	2170.55	3619.17	5344.46	11460.14	15179.47
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax and Exceptional items)	-67.72	820.36	-1.94	490.46	488.51	440.87
3	Net Profit / (Loss) for the period before Tax, (after Exceptional items)	-67.72	820.36	-1.94	490.46	488.51	440.87
4	Net Profit / (Loss) for the period (after tax and Exceptional items)	-44.04	790.41	-58.77	484.19	252.40	202.51
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	-44.04	790.41	-58.77	484.19	252.40	202.51
6	Equity Share Capital (Face Value Rs. 10/- each)	1002.00	1002.00	1002.00	1002.00	1002.00	1002.00
7	Reserves (excluding revaluation reserve as per Balance Sheet of the of previous accounting year)	0.00	0.00	0.00	0.00	0.00	1843.80
8	Earnings Per Share (Basic & Diluted)	*0.00	*7.89	*0.00	*4.83	*2.52	2.02
*No	t Annualised					(Rs. in Lakh	, except EPS)
				CONSOL	IDATED		
	Destinutes	(	Quarter ended	1	Nine Mon	th Ended	Year Ended
Sr.	Particulars	31.12.2022	30.09.2022	31.12.2021	31.12.2022	31.12.2021	31.03.2022

(Un-Audited) (Un-Audited (Audited) 1409.93 2170.56 3619.19 5344.49 11469.08 15188.50 443.18 (before Tax and Exceptional items) -84.48 791.8 -18.78 467.85 396.7 Net Profit / (Loss) for the period before Tax, (after Exceptional items) -84.48 791.8 -18.7 443.1 467.8 396.7 (after tax and Exceptional items) Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) -60.80 761.9 -75.60 436.91 231.73 158.4 and Other Comprehensive Income (after tax)] Equity Share Capital (Face Value Rs. 10/- each) -60.80 761.9 -75.60 436.9 231.7 158.4 1002.00 1002.0 1002.0 1002.0 1002.00 1002.0 Reserves (excluding revaluation reserve as per Balance Sheet of the of previous accounting year)
 Earnings Per Share (Basic & Diluted) 0.00 0.0 0.00 0.0 2160.2 0.0

-0.75

\*Not Annualised Note: The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results is available on the Company's website at <u>www.comfortcommotrade.com</u> and on the website of the Stock Exchange where the Company's shares are listed i.e. at <u>www.bseindia.com</u>.

\*7.60

\*-0.61

For and on behalf of the Board of Directors of Comfort Commotrade Limited

\*2.3

Sd Ankur Agrawal Director DIN: 06408167

\*4.3

Old Survey No.	New Survey No.	Hissa No.	Plot No.	Area
102-B	102	2-A	-	893.58 Sq. Mtr.
Co-op Societi First floor, G	aondevi Vegeta e (W), Dist - Tha ) 602, 1486.	able SEAL ne Com	' 1petent Au	Sd/- thority & District Dy Dp. Societies, Thane

Saturday 11 February 2023 3

# DEEMED CONVEYANCE PUBLIC NOTICE NILESH CO-OP. HSG. SOC. LTD.

Add :- Village Chole, Gurumandir Road, Dombivali (E), Tal. Kalyan, Dist. Thane

#### Regd. No. TNA/KYN/HSG/TC/1238/1981

Has applied to this office under section 11 of Maharashtra Ownership lats (Regulation of the promotion of Construction, Sale, Management and ransfer) Act, 1963 for declaration of Deemed Conveyance of the following roperty. The next hearing is kept on - 27/02/2023 at 12.00 p.m. Respondents - 1) M/s. Chetna Construction Company through

artner a) Shri. Divakar Purushottam Shette, b) Smt. Suman Pandit Natu, c) Smt. Leela Pandit Natu, 2) Smt. Vaijayanti Vaijanath Karve, 3) Smt. Sandhya Kashinath Lele and those who have interest in the said property may submit their written say at the time of hearing in the office mention at below address. Failure to submit any say it shall be presumed that nobody has any objection and further action will no take. Description of the property -

Mauie Chole, Tal. Kalvan, Dist. Thane

inaaje enere, ran nanjan, bied mane					
CTS No.	Area				
4330 4331	290.40 Sq. Mtr. 357.70 Sq. Mtr.				
Total	648.10 Sq. Mtr.				

Office of District Deputy Registrar, Co-op Societies, Thane	$\frown$
First floor, Gaondevi Vegetable	SEAL
Market, Thane (W), Dist - Thane	Sd/-
Pin Code:-400 602, Tel:-022 25331486.	Competent Authority & District Dy
Date : 10/02/2023	Registrar Co.Op. Societies, Thane

# **DEEMED CONVEYANCE PUBLIC NOTICE** RADHA SAHNIWAS CO-OP. HSG. SOC. LTD Add :- Having their address at Rambhau Mhalgi Marg, Ashtavinayak Lane, Thane (E), Tal. & Dist. Thane-400603

#### Regd. No. TNA/(TNA)/HSG/TC/1379

Has applied to this office under section 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the promotion of Construction, Sale, Management and Transfer) Act, 1963 for declaration of Deemed Conveyance of the following property. The next hearing is kept on - 28/02/2023 at 12.30 p.m.

Respondents - 1) Vivekananda Housing Organization, 2) Shri. Gopal Damodar Puranik, 3) Smt. Radhabai Damodar Puranik, 4) Smt. Sunanda Ravindra Puranik and those who have interest in the said property may submit their written say at the time of hearing in the office nention at below address. Failure to submit any say it shall be presumed hat nobody has any objection and further action will no take.

#### Description of the property -Mauje Chendani, Tal. & Dist. Thane


	Survey No.	Hissa No.	Area
	3 (Part)	Sub-Plot No. C	767.39 Sq. Mtr.
0-0	e of District Depu op Societies, That floor Gaondey		

Market, Thane (W), Dist - Thane Pin Code: 400 602, Tel:-022 25331486. Sd/-Competent Authority & District Dy. Date : 10/02/2023 Registrar Co.Op. Societies, Thane

सही/-

हरेश मेहत

अध्यक्ष व पूर्णवेळ संचालव



# PUBLIC NOTICE

Notice is hereby given to Public at large that Mr. Manas Kumar Das, Mr. Mainak Das, Mrs. Sonali Das and Mrs. Chhaya Das were holding Flat bearing No. 807, on the 8th Floor, Wing, in the building No. 3, admeasuring area about 1010 Sq. ft. Super Built Up area & Built Up area 725 Sq. Fts. in RNA Courtyard C Deparative. Hsg. Soc. Ltd. situated at Opp. P V Doshi Hospital, Dr. Babasaheb Ambedkar Road, Mira Road East, Thane – 401107 and holding Flat / Tenement No. 807 in the building of this society, Mr. Manas Kumar Das died on 20th December 2021 and Mrs. Chhaya Das, who passed away on 02 December 2019 without king any nomination

My Client Mr. Mainak Das is only Heir of Lat. Mr. Manas Kumar Das and Chhaya Das furthermore Mr. Mainak Das & Mrs. Sonali Da are in use and occupation of the said Fla roperty

Therefore if any person, Bank & Financial Institution having any claim, or right, charge, interest, objections in the said Hatl property or part thereof by way of inheritance, share, sale ortgage, lease, lien, license, gift, possessi occupation or objectors to the transfer of th shares and interest of the deceased Member i the capital / property of the society, howsoeve or otherwise is hereby required to notify th same to undersigned in writing within a period of 15 days from the publication of this notice. with copies of such documents and other proc in support of his/her/their claims/objection fo transfer of share and interest of the decease Member in the capital/property of the Society. No claims /objections are received within th period of prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased Member in the capital / property o the Society in such manner as is provided under the bye-laws of the Society. Sdj. ADV. MANOHAR P. MHASKAR

ADVOCATE, HIGH COURT Office : D/604 RNA Courtyard, Opp. P. V. Dosh Hospital, Dr. Babasaheb Ambedkar Road Mira Road East, Thane – 401107 Phone No. 9820666127

#### जाहोर सूचना

बेथे सूचना देण्यात बेत आहे की. माझे अंशील अं संजय किशोर आशर व श्रीमती प्रिती संजय आशर i फ्लॅंट क्र.डी/६९, ४था मजला, क्षेत्रफळ ५३० ची.फु बिल्टअप, शिव सत्यम कोहौसोलि.. फतेहबाग, एस.च रोड, कांदिवली (प.), मुंबई-४०००६७ या जागेचे संयुत्त मालक असून यांच्याकडून मे. त्रिलोक कन्फ्टुका कंपनी औणि श्री. विजय नटवरलाल वेरागीवाला यांच्य वरम्यान झालेला दिनांक १८.१०.१९८४ रोजीचा मुर करारनामा हरवला आहे.

जर कोणा व्यक्तीस सदर फ्लॅटबाबत विक्री, हस्तांत तारण, अंदलाबदल, अधिभार, बक्षीस, न्यास, परिरक्ष वारसाहक, ताबा, भाडेपट्टा, मालकी हक किंवा इत स्वरुपात कोणताही दावा असल्पास त्यांनी त्यांचे आक्षेप दावा पृष्ठचर्थ कागदोपत्री दस्तावेजांसह लेखी स्वरुप खालील स्वाक्षरीकत्यांकडे सदर सचना आजपासन १ दिवसांत कळवावे, अन्यथा अशा व्यक्तींचे असे सद दावा/आक्षेप, अधिकार, हक, हित त्याग/स्थगित केल आहेत असे समजले जाईल.

औज दिनांक १२ फेब्रुवारी, २०२३

सही/-श्रीमती वनिता योगेश ओरपे वकील उच्च न्यावालच दुकान क.१२७, १ला मजला, अजंता स्केअर मॉल, मार्केट लेन, बोरिवली कोर्टाजवळ, बोरिवली (प.), मुंबई-४०००९२

### जाहीर नोटीस

सटर जाहीर जोटीसीव्टारे तमाम जनतेस कळविण्या येते की. श्री प्रांकर सरवाराम सकपाळ आणि के सतिश शंकर सकपाळ, हे सदनिका क्र. जी २, तळ मजला, सर्वोदव को. ऑप.ही.सो.लि., परेरा हाऊसिंग कॉण्लेक्स, बिल्डींग ने. २, टाईप सी, फुलपाडा रोड गाव मौजे विरार, विरार पुर्व, ता. वसई, जि. पालघ · ४०१ ३०५, चे संयुक्त मालक असून त्यापैकी कै सतिष्ठा प्रकिर सकपाळ ढांचे दिनोक ०७/०१/२०११ रोजी निवन झाले आहे त्यावेळी ते अविवाहीत होते र त्यांनी नामनिर्देशन ही केलेले नव्हते. तरी त्यांच्या अगोटर त्यांची आई श्रीमती. सविता शंकर सकपाळ ढांचेत दिनांक २४/०७/२००३ रोनी निधन झाले आहे व आत के, सतिण एकिर सकपाळ यांच्यापश्चात १)श्री, एकिर सरवाराम सकपाळ (वडील), २) सौ. कविता संजय जाधव (उर्फ कविता एकिर सकपाळ) (विवाहीत बहीण) आणि ३)श्री, चंद्रकांत शंकर सकपाळ (भाऊ) हे त्यांचे कायटेशिर वारस आहेत. तरी त्यापैकी माडे अशील श्री. शंकर सखाराम सकपाळ यांनी संदर मय सभासटाचे भाग व हितसंबंध हस्तांतरीत करण्यासंबंध सर्वोटय सहकारी गहनिर्माण संस्था मर्याटीत संस्थेकडे अर्ज केला आहे ज्यासाठी अन्य वारसटार म्हणजे १)सौ. कविता संजय जाधव (उर्फ कविता शंकर सकपाळ) आणि २)श्री. चंद्रकांत शंकर सकपाळ यां-त्यांची नाहरकत ही दिली आहे.

तरी या नोटीशीव्दारे संस्थेच्या भांडवलात मालमत्ते असलेले मयत सभासटाचे भाग व दितसंबंध हस्तांतरीत करण्यासंबंधी मयत सभासटाचे अन्य वारसटार किंव मागणीदार हरकतदार यांच्याकडुन हक्क मागण्य हरकती मागवण्यात येत आहेत किंवा सटर मिळकत संबधी अन्य कोणाचाही कोणताही विक्री, कुळरर कब्जा, गहाण, टान, बक्षीस, करार, मृत्युपत्र, कोठ टरबार वा अन्य कोणत्याही प्रकारचा हक्क, हितसंबंध हिस्सा, अधिकार असल्यास त्यांनी त्याबाबत लेखें पुराव्यासह ही नोटीस प्रसिदय झाल्यापासून १४ दिवसांच्या आत मला खालील पत्यावर कळवाव्या अन्यथा तसा कोणचाही कोणत्याही मकारचा हक्क हितसंबध, हिस्सा, अधिकार नाही व असल्यास त सोडन दिला आहे असे समजण्यात येईल आणि सटर सटनिकेसंबंधीची पढील योग्य ती कार्यवाही आम अशिल यांच्याकडून करण्यात येईल याची नोंद प्यावी यही/

ॲड. निशिगंधा जयंत परब पत्ता : ए/१०१, काशी कृपा को.ऑ.ही.सो.लि., दिपव मेडीकल जवळ, एस. टी. डेपो रोड, नालासोपारा (प K09 203

# जाहीर नोटीस

तमाम लोकांस कळविण्यात येते की, माझे अशिल श्री.मुदस्सर रियाज पटेल, राः ए/ ३०२, स्टार सिम्पनी, वाय के नगर एन एक्स, एक्सपर्ट इंटरनॅशनल स्कुल जवळ, विरार (प), ताःवत्तई, जि.पालघर यांनी व त्यांचे कुटुंबीयांनी श्री.इंद्राहिम शमिम शेख, रा:२०३, गुलिरतान अपार्टमेंट, नवायत नगर, नालासोपारा (प), यांना गाव मौजे अर्नाळा ग्रामपंचायत ह्यांच्या अधिकार क्षेत्रातील गावठण मधील जमीन मिळकत आणि त्यावरील जुन्या घर मिळकती विकास करणेकामी दि.०५/०१/२०२१ रोजीच्या जनरल वुग्ळमुखत्यारपत्र व डेव्हलपमेंट करारनाम्याने दिलेली होती त्या मिळकती खालीलप्रमाणे:

मालकाचे क्षेत्र चौ मालमत्ता नाव फुट रियाज अहमद पटेल ६२४ 808/2 ४०६/२/(२) अरबाज बुन्हान पटेल ६०० संदर मिळकतीचा व्यवहार हा माझे अशील यांनी रद केलेला असून दोन्हीही दि.०५/०१/२०२१ रोजीचे जनरल कुळमुखत्यारपत्र व डेव्हलपमेंट करारनामा दि.०३/०२/२०२३च्या कायदेशीर नोटीसीद्वारे रद्द करीत असून यापुढे जर भविष्यात कोणाही व्यक्तीनी किंवा व्यक्तींनी चदर मिळकतीबाबत श्री.इब्राहिम शमिम शेख यांचेशी व्यवहार करु नये आणि केल्यास त्यास माझे अशील व त्यांचे कुटुंबीय हे त्यास जबाबदार राहणार नाहीत. सही/ व्ही.व्ही.प्रभू विरार (ॲडकोकेट) वि. १२.०२.२०२३

Note:

Place: Mumbai

Date: 10/02/2023

## PUBLIC NOTICE Notice is here by given to Public at large that MR. JOAQUIM BASIL DCOSTA & MRS

JOSEPHINE JOAQUIM DCOSTA were holding Flat bearing No. 201, on the Second easuring area about 690 sq. ft., i Sri, Prastha Bldg, No. 32, Co-Op. Hsg. Soc Ltd. situated at Sri Prastha Building, Buildin No. 15-A, Building No. 32, Road No. Village-Nilemore, Nellasopara, Taluka-Vasai, District – Palghar and holding Flat Tenement No. 201 in the building of the society, Mr. Joaquim Basil Doosta died intestate at Bandra West, Mumbai on 15th April, 2021 and Mrs. Josephine Joaquin Dcosta, who passed away on 21st December 2017 without making an mination My Client i) Mr. Jemme Marshall Donsta, i

Mr. Jerald Francis Doosta, (iii) Mrs. Jacinta Maria Fernandes are only Heirs of Late Mr. Joaquim Basil Dcosta, Late Mrs. Josephine Joaquim Doosta and furthermore all three children are in use and occupation of the said Flat / Property. Therefore if any person, Bank & Financia

Institution having any claim, or right, charge interest, objections in the said Flat/ property or part thereof by way of inheritance, share sale, mortgage, lease, lien, license, gift possession or occupation or objectors to the transfer of the shares and

interest of the deceased Member in the capital / property of the society, howsoeve or otherwise is hereby required to notify the same to undersigned in writing within a period of 15 days from the publication of thi notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/objection for transfer of share and interest of the deceased Member in the capital/property of the Society. If No claims objections are received within period of rescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the dece ased Member in the capital / property of the Society in such manner as is provided under the bye-laws of the Society.

e-laws of the Society. Sd/ ADV. MANOHAR P. MHASKAR ADVOCATE, HIGH COURT Office : D/604 RNA Courtyard, Opp. P.V. Dosh Hospital, Dr. Babasaheb Ambedkar Road Mira Road (East), Thane - 401107 Phone No. 9820666127. PUBLIC NOTICE NOTICE is hereby given by our client Ms. Zara Asif Shaikh & Ms. Misbah Asif Shaikh that LATE MRS. SHABANA ASIF SHAIKH w/o LATE MR ASIF LAL INAMDAR SHAIKH was the owner o Flat No. 004/H-Wing, Ground Floor, Chandres Manor CHS Ltd., situated at 60 Road, Lodha

Complex, Village: Bhayander, Mira Road East Thane–401107 (**Said Flat**). hat LATE MRS. SHABANA ASIF SHAIKH w/ LATE MR. A SIF LAL INAMDAR SHAIKH durin her lifetime purchased the said flat vide Agreement for Sale dated 28/12/2001 execute etween MR.RICHARD JOSEPH ALMEIDA Through Power of Attorney MR.CHARLES F. ALMEIDA AND MRS. SHABANA ASIF SHAIKH nd the same was duly registered at the office o Sub-Registrar of Assurances at Thane und Rean, No. TNN7 - 1069-2002 on 28/12/2001. That the Husband of LATE MRS. SHABANA

ASIF SHAIKH namely LATE MR. ASIF SHAIKH died intestate on 13/07/1999 leaving behind Mrs. Shabana Shaikh (Wife) , Ms. Zara Asit Shaikh (Daughter) and Ms. Misbah Asif Shaik (Daughter)

That LATE MRS. SHABANA ASIF SHAIKH w/o LATE MR. ASIF LAL INAMDAR SHAIKH died estate on 24/09/2005 leaving behind her Two laughters namely Ms. Zara Asif Shaikh and Ms. Misbah Asif Shaikh as her Legal Heirs and/o presentatives.

That Ms. Zara Asif Shaikh is the elder daughter and Ms. Misbah Asif Shaikh is the younger Legal Heir and Daughters of LATE MRS. SHABABNA ASIF SHAIKH AND LATE MR. ASIF LAL INA MDAR SHAIKH.

That Ms. Zara Asif Shaikh & Ms. Misbah Asi Shaikh are intending to transfer the shares and title of the said flat in their name.

All persons and/or institutions claiming a est in the said flat or any part thereof by way of sale, gift, lease, inheritance, exchange nortgage, charge, lien, trust, possession sement, attachment or otherwise are hereb equired to make the same known to th undersigned at the office of SSK Advocates & Partners, Shop No. 11, Shanti Plaza Building 38/39, Near Bank of India, Shanti Park, Mira Road (East), Thane 401107, within 15 days from the date hereof, failing which it shall be deemed that the above mentioned person is the only legal heir of the deceased and further lega cess shall be given effect thereto. Sd

**SSK ADVOCATES & PARTNERS** 

#### GEMSTONE INVESTMENTS LIMITED

Reg. 011.: 504, A Wing New Prabhat SRA CHS LTD, Chikuwadi, Western Express Highway, Andheri (East), Mumbai, Maharashtra, 400099. CIN: L65990MH1994PLC081749; Email: gemstoneltd@gmail.com; Website: www.gemstoneltd.com

Extracts of the statement of Un-audited Financial Results for the ended-on 31<sup>st</sup> December 2022 (Amount in 'Lakhs' except EPS

	Standalone					
Particulars	Quarter ended 31.12.2022 (Unaudited)	Nine months ended 31.12.2022 (Un audited)	Quarter ended 31.12.2021 (Unaudited)			
Total income from operations (net)	34.115	83.562	87.954			
Net Profit/(Loss) for the period						
(before tax and exceptional items)	20.696	60.941	64.341			
Net Profit/(Loss)for the period before tax						
(after exceptional items)	20.696	60.941	64.341			
Net Profit / (Loss) for the period after tax	20.696	60.941	64.341			
Paid-up Equity Share Capital (Share of Re. 1/- each)	747.500	747.500	747.500			
Earning per equity share		Sector Contractor				
Basic	0.028	0.082	0.086			
Diluted	0.028	0.082	0.086			

The above is an extract of the detailed format of Un-audited Financial Besults filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of Un-audited Financial Result for the quarter ended is available on the website of the Stock Exchang .e. (www.bseindia.com).

Figures for the previous year have been re-grouped/ re-arranged / re-classified wherever considered necessary By Order of the Board

For Gemstone Investments Limited Sd/ Manali Bhuva - Director DIN: 01818201

सर्व लोकांना ह्या नोटीसीने कळविण्यात येते की. जमिन ?१) सर्व्हे क्रमांक - १२०, हिस्सा क्रमांक -९. क्षेत्रफळ ०-०२.५ गुंठे, मूल्यमापन ठ. 00/-, पैसे-५०/- जाव- आचोळे, तालका- वसई, जिल्हा- पालघर सदर जमिनीचे श्री मोहन जगन्नाथ पाटील मालक आहेत आणि २) जमीन बेअरिंग सर्व्हे क्रमांक - १२०, हिस्सा क्रमांक -६/२, क्षेत्रफळ २६-८०.०० आर. चौ. मीटर . मूल्यमापन ठ. - २६८/- , पैसे - ००/ - गाव - आचोळे, तालुका - वसई. जिल्हा - पालघर सदर जमिनीचे शिवकुपा कॉम्प्लेक्स को-ऑप. हाउसिंग सोसायटी लि., मालक आहेत आणि दोन्ही जमिनीच्या मालकांनी सदर जमिनीचा विकास करण्याचा उद्देश आहे. सदर जागेसाठी वसई विरार शहर महानगरपालिकेकडून विकास परवानगी सिरुविष्णाची प्रक्रिया सुरु आहे या सार्वजनिक सूचनेद्वारे मी येथे सांगितलेल्या मालमत्तेमध्ये स्वारस्य असलेल्या कोणत्याही व्यक्ती/च्या हरकरी किंवा कोणत्याही आक्षेपांना आमंत्रित करत अहे, त्यांचे आक्षेप संबंधित कागदपत्रांसह ही नोटीस प्रकाशित झाल्यापासन १४ दिवसांच्या आत निम्नस्वाक्षरीकाराच्या खालील पत्यावर कळवावी. सदरवी लेखी हरकत जर कागदपत्रासोबत नसेल तर सदर हरकत अमान्य करण्यात येईल वा कोणाचीही कोणत्याही प्रकराची हरकत नाही असे समाजण्यात येईल.

जाहीर नोटीस

श्री . तुषार आर . पाटील, क्लील ाता : बी/१६, ईश कृपा बिल्डिंग, मुळगव, तालुका - वर्स्ड जिल्हा - पालघर वसई पश्चिम ४०१२०१

## PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that LATE JAYSHREE RAM KADAM was the owner of Apartment No.B-3/22/2:3, 2nd Floor, B3/22/2:3, B-3 Type Apartments, Bldg, No.22, Sector-3, Vashi, Nav Mumhai 400703 (Said Anartment) hat MRS. JAYSHREE RAM KADAM (Deceased during her lifetime purchased the Said partment vide Agreement for Sale dated 25/10/2001 executed between Mr. Santosh K. ekre AND Mrs. Jayshree Ram Kadan (Deceased) and the same was duly registered at he office of Sub-Registrar of Assurances a hane under Regn. No. TNN3-18985-2001. ND Conveyance Deed of Apartment dated 26/11/2022 executed between Mr. Santosh K. Kekre AND Mrs. Jayshree Ram Kadam (Deceased) and the same was duly registered at he office of Sub-Registrar of Assurances at Thane under Regn. No. TNN3-12007-2001 on 26/11/2002

दिनांकः १०.०२.२०२३

ठिकाणः मुंबई

That MRS. JAYSHREE RAM KADAM died testate on 16/05/2020 leaving behind 1) Renuka Ram Kadam alias Renuka Sanar Ghador Daughter), 2) Nikhil Ram Kadam (Son) & 3 Rasika Ram Kadam alias Rasika Jackie Aqarwa (Daughter) as her only Legal Heirs and/or lepresentatives.

That the Husband of MRS. JAYSHREE RAM KADAM namely Mr. Ram Dattaray Kadam has redeceased MRS. JAYSHREE RAM KADAM (Deceased) on 07/12/1998. hat apart from 1) Renuka Ram Kadam alias lenuka Sagar Ghadge (Daughter), 2) Nikhil Ram (adam (Son) & 3) Rasika Ram Kadam alias

asika Jackie Agarwal (Daughter) there are no other Legal Heir and/or Representatives of MRS. JAYSHREERAM KADAM (Deceased). 'hat 1) Renuka Ram Kadam alias Renuka Sagai hadge (Daughter), 2) Nikhil Ram Kadam (Son)

& 3) Rasika Ram Kadam alias Rasika Jackie Agarwal (Daughter) are intending to transfer the nares and title of the said apartment in their

All persons and/or institutions claiming an terest in the said apartment or any part thereof way of sale, gift, lease, inheritance exchange, mortgage, charge, lien, trust, possession, easement, attachment or otherwise are hereby required to make the same known to e undersigned at the office of SSK Advocates Partners, Shop No.11, Shanti Plaza wilding 38/39, Near Bank of India, Shanti Park, Mira Road (East), Thane 401107, within 15 days from the date hereof, failing which it hall be deemed that the above mentioned persons are the only legal heir of the deceased and further legal process shall be given effect nereto.

SSK ADVOCATES & PARTNERS

रोज वाचा दै.'मुंबई लक्षदीप'

#### मेडिको रेमेडिज लिमिटेड सीआवएन:एल२४२३०एमएच१९९४पीएलसी०७७१८७ नोंदणीकृत कार्यालयः ११०५/११०६, हबटाउन सोलारिस, एन.एस. फडके मार्ग, तेलिगल्ली समोर, अंधेरी-पूर्व, मुंबई-४०००६९ ३१ डिसेंबर, २०२२ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचा अहवा

	ंतपशील	संघलेली तिमाही ३१.१२.२०२२ अलेखापॉरक्षित	संपलेले वर्ष ३९.०३.२०२२ लेखापरिक्षित	(ठ.लाखात) संपलेली तिमाही ३१.१२.२०२१ अलेखापरिक्षि
2.1	কাৰ্যমজনারুম ড্রুম ওদেল (পিজ্যম্ভ) কালাবখীকারিনা পিজ্যম্য প্রা/(রীटা) (কাং,	\$\$!90].\$!9	१२३०५.००	\$0\$E.YE
100	अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बावपूर्व) करपूर्व कालावधीकरिता निष्ट्रवट पत्रा/(तीटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण	३३१.५२	886.90	<b>₹4</b> ₹. <b>₹</b> \$
6	বাৰণ্ব) কংগেনং কাজাৰখীকালৈ। পিতৰত পজা/(तोटा) (জনবাদেশক আজি/কিঁবা বিষ্ণাপ দাধালে	३३१.५२	886.00	848.85
2	(বাৰ্ষণাৰ প্ৰায় নিৰ্দাদৰ বৰ্ণ নাৰ্যণাৰ আজনবং) কালাৰখীকালৈ হকুণ নৰ্বকণ তম্বন (কালাৰখীকালৈ নৰ্বকণ প্ৰণ)(লাতা) (কালান্য)	22 <u>2</u> ,94	863.20	809.86
	आणि इतर सर्वजन उत्पन्न (जरानंतर))	228.219	806.05	200.00
	समभाग भांडवळ राखीव (पुनर्मूल्यांकित राखीव वगव्यून) माणील	254.99	264.99	<b>864.9</b> 9
1000	वर्षाच्या लेखापरितित ताव्येवंद पत्रकात दिल्यात्रमाणे उत्पन्न प्रतिमाग (ठ.१०/– प्रत्येकी) (अखंडीत व खंडीत कार्यचलगाकरिता)	9483.06	26.69295	१८१२.३०
	१. मूच्य	24.5	2.20	Pel. 9
	२सीमिकृत	36.3	2.20	90.5

		(7	জন হ. রজায়ন
नपशील	संघलेली तिमाही ३१.११.२०१२ अलेखापरिक्षित	संघलेले ९ महिने ३१.११.२०१२ अलेखापरिक्षित	मंपलेले संबंधित ३ महिं ३९.९९,२०२९ अलेखापरिक्षित
कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निष्वळ)	३८८५५.२३	206203.85	(2042.60)
कालावधीकरिता निष्वळ नका/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	R6068.96	३९३२५.१३	(20653.50)
करपुर्वं कालावधीकरिता निष्टवच्च नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	१८७८२.२८	३९३२५.१३	(२०७८४.२०)
करानंतर कालावधीकरिता निव्वव्य नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	R0860.86	३९४८२.१६	(१८९८१.८०)
কালগেৰথকিবিধা एকুপ মৰ্থকৰ उत्पन্त (কালগেৰথীকবিধা মৰ্থকৰ ৰক্ষা/(तीटा)(करानंतर) आणि इतर सर्थकष उत्पन्न (करानंतर))	19529.¥2	३९४८२.१६	(10902.00)
समभाग भांडवल	254200.00	154200.00	254500.00
उत्पन प्रतिभाग(दर्शनी मूल्य रू.६०/- प्रत्येकी) (खंडीत व अखंडीत कार्यचलनामाठी) मूल सीमिकृत	2.0% 2.0%	२.३९ २.३९	(१.१५) (१.१५)
टियः सेबी (लिस्टिंग ॲण्ड अट्र डिल्क्लोजर रिकायरसेंट्स) रेखु सादर करण्यात आलेली त्रैमासिक वित्तीच निष्काची सविस्तर नमु नमुना स्टॉक एक्सचेंजच्या चीएसई वेबसाईट WWW.bseindia वेबसाईटवर उपलब्ध आहे. कंपनीच्या वैधानिक लेखापरिक्षकांनी तिमाहीकरिता वरील निष् टिकाण: मुंबई	ान्यातील उतास आ .com वर व कंपन कर्षाचे मर्यादित पु	हे. त्रैमासिक वित्ती तिच्या WWW.bCC नर्विलोकन केले लगोपाल कमर्शिय विजय ल	व निष्कर्षांचे संपूर ommercial.org आहे.

नो	<b>বিপীন্দুর কার্যানয়:</b> কার্যানয় ক.१५, २२ २२८७४०८५, इ	<b>य – कलास ट्रेडिंग</b> मजला, प्लॉट क्र.१४, रेहमान मेलः st.jain9999@gmail २२ रोजी संपलेल्या तिग	इमारत, चीर l.com, <b>सीवा</b>	नरीमन रोड, दुतात्मा बएन:एल५१९००एमए	चोक, फोर्ट, मुंबई <b>प१९९१पीएलसी</b> 0६६	444	९४०८४/ (इ.लाखात)
37.	तपशील	संघलेली	संप्रलेली	मागील वर्षात	चालु कालावधी	मागील कालावधी	संपलेले
35.		तिमाही	मागील	तारीख संघलेले	करिता वर्ष ते	करिता वर्ष ते	वर्ष

#### जाहिर नोटिस

श्री गणेश कृपा सहकारी गुहनिर्माण संस्था मयादित (नोदणी क्र. एम. यु. एम. / एस. आर. ए. / एच. एस. जी. / (टी. सी.)/ ११३८६ / २००७) न. भु. क्र. १ व (पे.) १२८अ/६ (पे.), आणी २८४ (पे.), मौजे कादिवली, तालूका: बोरीवली, बंदरपाखाडी रोड, कांदिवली (प), मुंबई-४०००६७. या संस्थेच्या सभासद के प्रमिला प्रकाश कुलकर्णी सदनिका क्रमांक डी-१०२, पहिला मजला यांचा दिनांक: ११/०९/२०२१ रोजी मृत्यू झाला असून त्यांचा कायदेशीर वारसदार त्यांचा मुलगा कु. किरण प्रकाश कुलकर्णी, वय वर्षे ३७ हा आहे. या व्यतीरीक्त सदर सदनिकेवर इतर कोणी कायदेशिर वारस असतील किंवा इतर कोणालाही हरकत असल्यास सदर जाहिरात प्रकाशित झालेलया दिनांकापासून १५ दिवसांच्या आत वरील संस्थेच्या कार्यालयात नोंटताती अन्यथा असे महित धरले जाईल की कोणतेही दावे अस्तित्वाल नाहीत आणि तेच, कायदेशीर वारसदार असे मानले जातील

सही/-

पत्ता: ११/९०,सी.सी.आई. कॉलोनी,उन्नत नगर नं. ४, एम. जी. रोड,गोरेगाव (प.),

ॲड. अजय जे. पार्टील

मंबई- ४००१०४

मो.- ९८९२२०३३०२

ईमेल- ajaynva@gmail.com

		work.com, वेवयाईट	पीएलग्री०४०२ लेकींग रोड, मारु :www.istreet	ণাঙ (पছিৰম), য network.con	n দানিডক ৰাঁআ		णस्य व्यक्तिरिक्त
s <b>1</b> .	तपशील	मंपलेली तिमाही	संघलेले तिमाही	संघलेली तिमाही	संघलेले ९ महिने	संप्रलेखे ९ महिने	संपत्नेले वर्ष
σ.		39.99.99	30.09.99	\$9.99.98	39.99.99	39.99.98	39.03.99
		अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित
٩.	कार्यचलनातून एक्ष उत्पन्न	0.25	0.39	છ.છર	20.0	60.03	\$5.25
s.	कालावधीकरिता निव्ययः नफा/(तोटा) (कर. अपवादात्स्वक आणि/किंवा विशेष साधारण बावपुर्व)	(8.06)	(१४.०८)	8.64	(२१.०२)	(2.26)	0.43
а.	करापुर्व कालावधीकरिता निष्वच्य नका/(तोटा) (अपवावात्म्सक आणि/किंवा विशेष साधारण वावनंतर)	(8.06)	(28.06)	(6.80)	(२१.०२)	(2.20)	0.43
8.	करानंतर कालावधीकरिता निव्ययः नका/(तोडा) (अपवात्रात्मक आणि/किंवा विशेष साधारण वावनंतर)	(8.09)	(१४.०८)	(6.80)	(२१.०२)	(१.१८)	0.43
4.	कालावधीकरिता एकूण सर्वकप उत्पन्न (कालावधीकरिता एकत्रित नषा/(तोटा) (करानंतर) व इतर सर्वकप उत्पन्न (करानंतर))	(४.०७)	(१४.०८)	(6.20)	(२१.०२)	(१.१८)	0.43
<b>R</b> .	भरणा केलेले समभाग भांडवल	642.00	642.00	642.00	642.00	642.00	642.00
9.	उत्पन्न प्रतिभाग (क.४/- प्रत्येकी) (वार्षिकीकरण नाही) मव्य व सीमिकत	(0.029)	(0.055)	0.022	(0.099)	(0.005)	0.007

केले आहे

सरकरणहा कंपनीच्या बैधानिक लेखापरीक्षकांनी कंपनीच्या निकालांचे मयांदित पुनरावलीकन केले आहे आणि एक मयांदित पुनरावलीकन अहवाल जारी केला आहे. जोडला आहे जीवमणममध्ये

बाइला आह. जीएसएमध्ये व्यक्तिण केल्यामुखे आणि नवीन भाडवल उभारण्यात अववाश्वी झाल्यामुखे, कंपनीने १ एप्रिल २०१७ पासून किंचे इटानेट रिटेल ऑपरेशन्स निलवित केले. कंपनील इटानेट रिटेल व्यवसाय प्रक्रियेच्या दुर्वज्ञ्जीवनामुखे विविध संधी व भागीवारी उपलब्ध झाली आहे. कंपनीने आर्टिकिशियल डटेलिजन्स (–एओव) क्षेत्रात सेवा प्रवन काण्याच्या संधी ओव्यव्रल्या आहेत. कंपनी –एआव मधील या नवीन व्यवसाय संधीसाठी आवश्यक सामर्थ्य निर्माण काण्याच्या प्रक्रियेत आहे. या प्रसंगी हा व्यवहार पुढे वैनेविन कामाकाजात असेल

गल् वर्षाच्या सावरीकरणाची पुष्टी करण्यासाढी, आवश्यक तेथे, मागील कालावधी/वर्षाचे आकदे पुनर्गढित केले गेले आहेत

	३१ डिसेंबर, २०२२ रोजी संपलेल्या	IGHIEI	व नऊम	गहाकार	ता एकम	व व एकाः	त्रत अल	खापराह	भत । वत्त	य । नष्क	षाचा आ	हवाल	(ক.চন্দ্রাল
				एक	Contraction of the second					<b>ए</b> कत्रि	15		
	1.00		संपलेली विमाही		संपलेली	नज्जमाही	संपलेले वर्ष		संपलेली तिमाही		संपर्लली	नजन्माही	संपलेले वर्ष
я.	तपशिल	\$9.92.22	\$0.09.22	34.42.24	\$9.92.22	34.42.24	\$9.03.22	\$9.92.22	\$0.04.22	39.92.29	\$9.42.22	\$4.42.24	\$9.03.22
σ.		अलेखापरिक्षीत	अलेखापरिक्षीत	अलेखाधरिश्रीत	अलेखापरिक्रीत	अलेखापरिश्रीत	लेखापरिक्षीत	अलेखापरिक्षीत	अलेखापरिक्षीत	अलेखापरिक्षीत	अलेखापरिभीत	अलेखापरिक्षीत	लेखापरिभीत
۹.	कार्यचलनातून स्कूष उत्पन्न (नित्यक)	2039.55	9335.05	9808.60	4854.83	\$606.29	2580.22	2404.00	વધદ્રવ્યવ	2922.99	6034.50	90226.49	92622.69
2.	करापूर्व विशेष साधारण बाबनंतर कालावधीकरिता निव्वळ नका/(तोटा)	900.90	946.89	834.96	065.00	9009,98	4336.64	453.90	09.90	609.60	648.09	2000.34	2384.34
3.	करानंतर कालावधीकरिता निव्यळ नका/(तोटा)			1									
	(दिशेष साधारण बावर्गतर)	324.20	923.99	356.88	628.82	064.36	934.99	909.00	432.66	869.03	068.54	9436.00	9004.65
8.	कातावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कातावधीकरिता समाविष्ट								-		10.00		
	भका/(तोटा)(करामंतर) व इतर सर्वकथ उत्पन्न (करामंतर))	330.00	923.29	326.63	648.36	000.20	986.89	909.64	932.35	50.580	699.28	9983.00	9000.34
٩.	समभाग भांडवल	330.95	330.86	330.VC	330.86	330.86	330.86	330.85	330.80	330.92	330.86	330.86	330.84
<b>5</b> ,	राखीव (मागील वर्षांच्या ताळेबंद पत्राकानुसार पुनर्मुल्यांकित शखीव वगळून)	-	-	-	-	1	6684.34	-	-	-		-	9343.64
Ø.	परपन्न प्रतिभाग (अखंडीत व खंडीत कार्यचलनाकरिता) (रू.९०/– प्रती)												5255-621012
	मूळ	5.08	3.08	2.66	96.99	23.95	26.32	93.66	3.98	93.05	22.96	\$3.95	40.03
	सौमिकत	2.68	3.05	9.66	95.99	23.95	26.32	93.66	3.98	93.08	22.96	83.26	40.04

		STORE THE SEC	तिमाही	संबंधित ३ महिने	तारीख आकडे	तारीख आकडे	101-001	
	i de la companya de l		38.85.55		38.85.58	38.85.55	39.92.29	38.03.98
\$	কাৰ্মবলবাৰু ত্কুল ওমেয়	(+);	8.93	9.50		6.88	<b>88.68</b>	
ş	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर#)	-२.२३	0.08	0.22	Pe.5-	2.26	0.05	
3	करपुर्व कालावधीकरिता निव्वच्च नका/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर#)	-2,23	0.08	0.82	Pel:5-	2.26	0.05	
8	करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(त्तोटा) (अपवादात्मक आणि/ किंवा विज्ञेष साधारण बाबनंतसी)	-२.२३	0.0%	0.22	-6.69	2.26	0.05	
ų	काल्यवधीकरिता एकुण सर्वेकष उत्पन्न (काल्यवधीकरिता सर्वेकष नफा/(तोटा) (करानंतर) आणि इतर सर्वेकष उत्पन्न (करानंतर))	-9.93	0.05	0.89	-6.69	2.26	0.05	
Ę	समभाग भांडवल	\$20.52	\$20.58	520.52	\$20.52	320.52	\$\$0.52	
9	राखीव (मागील वर्षाच्या लेखापरिक्षित ताळेबंद पत्रकात नमुद पुनर्मुल्यांकित राखीव वगळून)							
6	उत्पन्न प्रतिभाग(दर्शनी मूल्य क.१०/- प्रत्येकी) (खंडीत व आखडीत कार्यचलनासाठी) १. मूळ २. सीसिकृत	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	

वरील वित्तीय निष्कर्षांचे लेखा समितीद्वारे दुनविंलोकन करण्यात आले आणि ११ केड्रवारी, २०२३ रोजी झालेल्या संचालक मंडळ्यच्या समेत नॉट्यटावर घेण्यात आले आणि वैधानिक लेखापरिक्षकांनी त्याचे मर्योदित पुनर्विलोकन केले आहे.

হিয়ে ৬) ষরী (জিন্টিগ আইলিগজন্ম উল্ছ ভিনলটাব্য যিজান্দর্যেন্দ্র) বৈষ্ণুটবার ২০१৭ তথা বিষম ১১ অন্তর্ব মত্রাক ব্যবহায়ে কম্পোর আটলী সীমায়িক বির্মাণ বিক্ষর্যায় মরিদ্বের বন্দ্রন্যারীল ত্র্যায় আই. স্ট্রমায়িক বির্মাণ বিক্ষর্যায় হুর্যু বিদ্বুর্বার্ক কর www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

	्राय−क्लाम ट्रेडिंग ॲण्ड इन्ट्रेस्टमेंट लिमिटेडकरिता
ाः मुंबई	सही/- संजय कुमार जैन
: 90.09.9093	मंचालक (डीआयएन:००४१५३१६)

# **RAJKAMAL SYNTHETICS LIMITED**

CIN- L45100MH1981PLC024344 REGISTERED OFFICE ADDRESS : 411, Atlanta Estate Premises Co. Op. Society Limited, G. M. Link Road, Goregaon (East), Mumbai-400063 Tel: 022-40238226 / 40046011 Fax: 23805870 Email: rajkamalsynthetics@gmail.com STATEMENT OF THE UNAUDITED RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTH ENDED ON

	31ST DECEMBE	R 2022	VUP SHOULD MAKE	(Rs. in lac	, except EPS	
Sr.	Particulars		Quarter d on	For the nine month ended on		
No		31-12-2022	31-12-2021	31-12-2022	31-12-2021	
_		(Un-Audited)	(Un-Audited)	(Un-Audited)	(Un-Audited)	
1	TOTAL INCOME	13.95	(0.49)	20.54	(0.49)	
2	NET PROFIT / (LOSS) FOR THE PERIOD (BEFORE TAX, EXCEPTIONAL OR EXTRA ORDINARY ITEM)	7.89	(19.46)	8.61	(29.71)	
3	NET PROFIT / (LOSS) FOR THE PERIOD BEFORE TAX, (AFTER EXCEPTIONAL OR EXTRA ORDINARY ITEM)	7.89	(19.46)	8.61	(29.71)	
4	NET PROFIT / (LOSS) FOR THE PERIOD AFTER TAX ( AFTER EXCEPTIONAL OR EXTRA ORDINARY ITEM)	7.89	(19.46)	8.61	(29.71)	
5	EQUITY SHARE CAPITAL	650.00	650.00	650.00	650.00	
6	RESERVES (EXCLUDING REVALUATION RESERVE) AS SHOWN IN THE AUDITED BALANCE SHEET OF THE PREVIOUS YEAR	(669.56)	(640.33)	(669.56)	(640.33)	
7	EARNING PER SHARE (OF RS 10/- EACH) (FOR CONTINUING AND DISCONTINUING OPERATION)	10 0.50	81 - 53	N N	a 8	
	1. BASIC	0.12	(0.30)	0.13	(0.46)	
_	2. DILUTED	0.12	(0.30)	0.13	(0.46)	

#### Notes:

ठिकार

दिनांक

मीतु माए संचालिक

दीआवर्गन:००४४४९३

1 The un-audited results for the quarter ended on December 31, 2022 were reviewed by the audit committee and approved by the board of directores in its meeting held on February 11, 2023.

2 The above is an extract of detailed format of quaterly financial results filled with the Stock exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements.) Regulations, 2015 The full format is available on BSE Website and also on the company's website www.rajkamalsynthetics.com

For and on behalf of the Board of Directors

	Sui-
	Ankur Ajmera
Place: Mumbai	Managing Director
Date : February 11, 2023	DIN: 07890715
Date . rebruary 11, 2025	DIN. 0785071.

# ठिकाण: मुंबई तारीख: १० फेब्रुवारी, २०२३